

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई.
नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी ७
कार्यशाळा/ शिबीरे आयोजित करणे व सध्या देण्यात
येत असलेल्या अनुदानात वाढ करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: नलेका १०१२/ प्र.क्र.१३४/ २०१२/भाषा-३

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

तारीख: २४ जून, २०१३.

वाचा :-

- १) शासन निर्णय क्रमांक: सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व विशेष सहाय्य विभाग
क्रमांक: सासंमं २००१/प्र.क्र.१३५/का.सांका-२, दिनांक २३ नोव्हेंबर, २००१,
- २) शासन निर्णय क्रमांक: सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व विशेष सहाय्य विभाग
क्रमांक: सासंमं २००१/प्र.क्र.१३५/का.सांका-२, दिनांक ८ मार्च, २००२.

प्रस्तावना :-

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या प्रमुख उद्दीष्टांपैकी साहित्य संस्कृतीचे संवर्धन करणे हे एक महत्वाचे उद्दीष्ट आहे. साहित्याचा प्रचार व प्रसारासाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील नवलेखकांना प्रोत्साहन देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, नवलेखकांचे लेखन सुधारून त्यांनी केलेल्या लिखाणामध्ये त्रुटी राहू नयेत, ग्रामीण भागात चांगले लेखक तयार व्हावेत, त्यांना तज्ञांचे मार्गदर्शन मिळावे तसेच तज्ञांकडून त्यांना प्रेरणा मिळावी, याकरीता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून राबविण्यात येणा-या नवोदित लेखकांसाठी कार्यशाळा / चर्चासत्रे आयोजित करणे या योजनेअंतर्गत दरवर्षी जास्तीत जास्त ३ शिबीरे व १ चर्चासत्र यांच्या आयोजनाकरीता प्रत्येकी रु.३०,०००/- इतकी रक्कम प्रदान करण्यात येते. सदर कार्यशाळा / चर्चासत्रे यांच्या संख्येत वाढ करणे व त्यांच्या आयोजन खर्चाच्या रकमेच्या वाढीस मंजूरी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

महाराष्ट्र राज्यातील नवलेखकांना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत नवोदित लेखकांसाठी अतिरिक्त कार्यशाळा / चर्चासत्र आयोजित करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने नवोदित लेखकांसाठी आता ७ चर्चासत्र / कार्यशाळा आयोजित करण्यास व त्यांच्या आयोजनाकरीता प्रत्येकी रु. ५०,०००/- (रुपये पन्नास हजार फक्त)

एवढी रक्कम प्रदान करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे. सदर वाढ सन २०१३-१४ या वर्षापासून लागू राहिल.

२. यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांना याबाबतच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.

३. सदरील ७ कार्यशाळा / चर्चासत्र यांचे आयोजनाकरीता एकूण रु. ३,५०,०००/- (रुपये तीन लक्ष पन्नास हजार फक्त) इतका होणारा खर्च, "मागणी क्र.झेड एफ-०२, मुख्य लेखाशिर्ष २२०५, कला व संस्कृती प्रचालन (०१) योजनेतर योजना (०१)(०१) राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ ३१ सहायक अनुदाने (योजनेतर) (२२०५ ३१७२) " या लेखाशिर्षाखाली प्रत्येक वित्तीय वर्षात उपलब्ध करून दिलेल्या मंजूर आर्थिक तरतूदीतून व मासिक निधी विवरणपत्राप्रमाणे भागविण्यात यावा.

४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ४३२/१३/व्यय -४, दि.१५ जून, २०१३ अन्वये प्राप्त झालेल्या मंजूरीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०६२५१६२४४६९५३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ललिता शि.देठे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र - १/२, (लेखा परीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई.
२. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई,
३. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
४. महालेखाकार (स्थानिक निकाय लेखापरीक्षा व लेखा) महाराष्ट्र, मुंबई,
५. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
६. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
७. वित्त विभाग, (व्यय - ४ / सेवा ५ / विनियम), मंत्रालय, मुंबई,,
८. निवड नस्ती (भाषा-३).